

April 14, 2021

DCS-CRD BSE Limited First Floor, New Trade Wing Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Tower Dalal Street, Fort Mumbai 400 023 Fax No.2272 3121/2037/2039 Stock Code: 543213	Listing Compliance National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, 'G'Block, Bandra- Kurla Complex Bandra East Mumbai 400 051 Fax No.2659 8237/8238 Stock Code: ROSSARI
--	--

Dear Sir/Madam,

Sub : Addendum to the Notice of Extra Ordinary General Meeting dated 23.03.2021

Ref: Disclosure under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

This is with reference to the above captioned subject and our letter dated March 24, 2021, and Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we have enclosed herewith copies of Addendum to the Notice of Extraordinary General Meeting dated March 23, 2021 scheduled to be held on Saturday, April 17, 2021 at 11:00 A.M. through Video Conferencing /Other Audio-Visual Means published by the Company in Financial Express (English Daily) and Loksatta (Marathi Daily) both dated Wednesday, April 14, 2021.

The same may please be taken on record and suitably disseminated to all concerned.

Thanking you,

Yours Sincerely,

For Rossari Biotech Limited



Parul Gupta
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: A38895

Encl.: As Above

ROSSARI BIOTECH LIMITED
(An ISO 9001:2015 & 14001:2015 Certified Company)

Regd. Office : 201 A & B, Akrufi Corporate Park, Next to GE Gardens, LBS Marg, Kanjurmarg (W). Mumbai - 400078. India. T +91-22-6123 3800 F +91-22-2579 6982
Factory : Plot No. 10 & 11, Survey No. 90/1/10 & 90/1/111/1, Kumbharwadi, Village Naroli, Dadra & Nagar Haveli (U.T.), Silvassa - 396 235. India. T 0260 - 669 3000
E info@rossarimail.com W www.rossari.com CIN: L24100MH2009PLC194818

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice
 Tender No : 01/21-22/SE/PHC/PKD. Distribution system and providing FHTCs (5707 Nos) in Kannad panchayath, distribution system & providing FHTCs (4048 Nos) in Kuzhainnam panchayath, distribution system & providing FHTCs (4000 Nos) in Kizhakkenchery panchayath, distribution system & providing FHTCs (6055 Nos) in Vandazhi panchayath, distribution system & providing FHTCs (1704 Nos) in Malappuzha panchayath, distribution system & providing FHTCs (1164 Nos) in Muthalamedu panchayath and design, construction, commissioning and maintenance of 7.5 LL OHSR in Kannad panchayath, 5.5 LL OHSR in Kuzhainnam panchayath, 8 LL OHSR in Muthalamedu panchayath, Supplying laying CWPM, Supply & Erection of RW, CW Pumpssets & Transformer in Muthalamedu panchayath. EMD - Rs. 50000.
 Tender fee - Rs. 16800. Last Date for submitting Tender : 30-04-2021 03:00 pm. Phone-04712549272. Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in
 KWA-JB-GL-6-1169-2020-21 Superintending Engineer, Ph Circle, Palakkad

Zydus CADILA HEALTHCARE LIMITED
 [CIN:L24230G:11995PLC029579]
 Regd. Office: Zydus Corporate Park, Scheme No 63, Survey No. 536, Near Vaidhohdi Circle, Khoraj (Gandhinagar), Sakinaka - Gandhinagar Highway, Ahmedabad - 382481.
 Telephone: +91-79-7180000, +91-79-4804000
 Website: www.zyduscadila.com; Email: chval@zyduscadila.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS
 For transfer of shares to the Investor Education and Protection Fund ("IEPF")
 NOTICE is hereby given to the shareholders of Cadila Healthcare Limited ("the Company") that pursuant to the provisions of section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), the Company is required to transfer all such shares in respect of which dividend has remained unpaid / unclaimed by the shareholders for seven consecutive years or more to the IEPF.
 The Company has uploaded the details of such shareholders and shares that are due for transfer to IEPF on its website under the Investor Relation section at www.zyduscadila.com. Further, the Company has completed posting notice to all the concerned shareholders pursuant to section 124(6) of the Act and Rules made thereunder, whose dividend has remained unclaimed, at their address registered with the Company, providing complete details of the shares, which if not claimed will be transferred to IEPF. For further details and for making a valid claim, for the unclaimed dividend lying with the Company, the shareholders who have not claimed their dividend for a period of seven consecutive years from the financial year 2013-2014 can write to the Company / Registrar and Transfer Agent on or before July 31, 2021 and sign as per the specimen signature registered with the Company at the registered office address mentioned above or to the Registrar and Transfer Agent at the following address:
 Link Intime India Private Limited at 506-508, Amamath Business Centre-1, Beside Gala Business Centre, Near St. Xavier's College Corner, Off C. G. Road, Navrangpura, Ahmedabad-380009.
 Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said section and Rules. Please also be informed that, upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends by making an application to the IEPF authority in Form IEPF-5 online as prescribed under the Rules and the same are available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For CADILA HEALTHCARE LIMITED
 Sd/- DHAVAL N. SONI
 Company Secretary
 Date : April 13, 2021

ARCHIDPLY DECOR LIMITED
 [CIN:U20231UR2017PLC006620]
 Regd. Office: Plot No. 7, Sector - 9, Integrated Industrial Estates, Sidcul, Pant Nagar, Udhm Singh Nagar, Rudrapur, Uttarakhand - 263153
 Phone: 09944-250270, Fax: 09944-250269
 Cor. Office: Ground Floor, Elixir, Chancery Pavilion, 133 Residency Road, Bangalore - 560025
 Phone: 080-43714281. Website: www.archidplydecor.com; Email: bangalore@archidply.com

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING
 Shareholders are hereby informed that:-
 The Extra Ordinary General Meeting (EGM) of Company will be held on Saturday, 08th day of May, 2021 at 02.00 pm at Plot No. 7, Sector - 9, Integrated Industrial Estates, Sidcul, Pant Nagar, Udhm Singh Nagar, Rudrapur, Uttarakhand-263153.
 Pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 and the relevant Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 02nd of May, 2021 to 08th of May, 2021 (both days inclusive) for the purpose of EGM.
 Copies of the Notice containing e-voting procedure have been e-mailed / dispatched to all members of the Company whose names appear in the Register of Members / Depositories as on Cut-off date i.e. April 09, 2021. The Company has completed the dispatch/email of Notice of EGM upto April 13, 2021.
 In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the e-voting facility to its members to cast their votes electronically from a place other than venue of the AGM ("remote e-voting") and the businesses as set out in the Notice may be transacted through e-Voting Services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). E-voting is optional and a member may physically vote at the Extra Ordinary General Meeting at their discretion.
 The remote e-voting will start on 05th May 2021 at 9:00 am and ends on 07th May 2021 at 5:00 pm. The e-voting module will be disabled by CDSL thereafter. The detailed procedure for e-voting is given in the said Notice.
 Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date of May 01, 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the EGM.
 A person who became member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding shares as on the Cut off date i.e. May 01, 2021, shall be entitled to exercise his/her vote either electronically i.e. remote e-voting or through the Poll Paper at the EGM. You may send a request at bangalore@archidply.com by mentioning their Folio No. / DP ID and Client ID No to obtain the Log-in ID and Password for e-voting. However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote.
 Members have also an option to cast their vote through ballot paper by attending the EGM. Members can opt for only one mode of voting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
 Notice of EGM is also available on Company website www.archidply.com and CDSL website www.evotingindia.com.
 The Company has appointed Ms. Rajneesh Sharma (FCS-5549 / COP No-24210), Practising Company Secretary, (Prop. of M/s Rajneesh Sharma & Co, Bangalore) to act as Scrutinizer for conducting the remote e-voting and voting through Poll Paper at the EGM, in a fair and transparent manner.
 For any queries or issues relating to e-voting facility, Shareholders are requested to contact Mr. Shyam Daga, Managing Director of the Company at Email: bangalore@archidply.com, Ph.: 080-43714281.

For Archidply Decor Limited
 Sd/-
 Shyam Daga
 Managing Director
 Place: Bangalore
 Date : 13.04.2021

GOLKONDA ALUMINIUM EXTRUSIONS LIMITED
 (Formerly known as Alumeco India Extrusion Limited)
 [CIN: L7499DL1988PLC330566]
 Regd. Office: A-2/78-B, Keshav Puram, New Delhi - 110035, India
 Tel: +91 011 4011 6240, +91 96581 21534, E-Mail: cs@gai.co.in, Website: www.gai.co.in

POSTAL BALLOT NOTICE
 Members are hereby informed that pursuant to the provisions of section 110, 108 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (cumulatively "Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and other applicable laws and regulations, if any, including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, Golkonda Aluminium Extrusions Limited ("the Company") is seeking approval from its Members for passing of resolution as set out in the Postal Ballot Notice dated April 13, 2021 ("Postal Ballot Notice") by way of electronic voting ("e-voting/remote e-voting").
 In terms of relevant provisions of the Act and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting vide General Circular No.14/2020 dated April 08, 2020 read with General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020 and 33/2020 dated September 28, 2020 and Circular No. 39/2020 dated December 31, 2020 ("MCA Circulars"), the Postal Ballot Notice along with the instructions regarding e-voting has been sent only by email on April 13, 2021 to all those Members, whose email address is registered with the Company or with the Depositories/Depository Participants or with Beetal Financial Computer Services Pvt. Ltd. ("R&TA") and whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners as on April 09, 2021 ("Cut-off Date").
 Members may also note that in compliance to the above MCA Circulars the communication of assent / dissent of the members on the resolution proposed in this notice will only take place through the remote e-voting system.
 The Postal Ballot Notice is available on the website of the Company at www.gai.co.in and on the e-voting website of Central Depository Services (India) Ltd. at www.evotingindia.com.
 Members who have not registered their email address and in consequence could not receive the Postal Ballot Notice may get their email address registered by sending an email to the Company's Registrar and Share Transfer Agent at beetalrta@gmail.com. Member(s) may also intimate the same to the Company by writing at cs@gai.co.in. The members shall provide the following information in the email:
 i. Full Name
 ii. Number of shares held
 iii. Folio Number (if shares held in physical)
 iv. Share certificate number (if shares held in physical)
 v. Demat account number/ DP ID- Client ID (if shares are held in demat)
 vi. Email id to be registered
 Post successful registration of the email, the member would get soft copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, member may write to beetalrta@gmail.com.
 Mr. Vikas Kumar Verma, Managing Partner of M/s Vikas Verma & Associates, New Delhi has been appointed as the Scrutinizer for conducting the postal ballot process by way of remote e-voting in a fair and transparent manner.
 In compliance with Section 108 and other applicable provisions of the Act read with related Rules, the Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited for the purpose of providing e-voting facility to all its members. Voting rights of the Members shall be reckoned as on the Cut-off date. Person who is not a Member as on Cut-off Date should treat this Notice for information purposes only.
 The period of e-voting shall commence on 10:00 A.M. (IST) on Wednesday, April 14, 2021 and ends at 5:00 P.M. (IST) on Thursday, May 13, 2021.
 The e-voting module shall be disabled for voting after the above mentioned time. No voting shall be allowed thereafter. Once the vote is confirmed by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.
 The result of the Postal Ballot along shall be announced not later than Friday, May 14, 2021. The resolution, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on the last date specified by the Company for e-voting i.e., Thursday, May 13, 2021.
 The result of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be placed on the Company's website i.e., www.gai.co.in and on the e-voting website of Central Depository Services (India) Ltd. i.e., www.evotingindia.com. The same shall simultaneously be communicated to Stock Exchange on which the shares of the Company are listed and displayed at the Registered Office and Corporate Office of the Company.
 In case of any query/concern/grivance, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, or may call on toll free no. 1800225533or may write to the Company at cs@gai.co.in.

By order of the Board,
 For Golkonda Aluminium Extrusions Limited
 Sd/-
 CS Hera Siddiqui
 Company Secretary
 Place: New Delhi
 Date: April 13, 2021

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED
 A Tata Power and Delhi Government Joint Venture
 Regd. Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 110 009
 Tel: 06112222. Fax: 27489042. Email: TPDDL@tatapower-dcl.com
 CIN No.: U40109DL2017PLC115126, Website: www.tatapower-dcl.com

NOTICE INVITING TENDERS April 14, 2021
 TATA Power-DCL invites tenders as per following details:

Tender Enquiry No. / Work Description	Estimated Cost/EMD (Rs.)	Sale of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids
TPDDL/ENQ/ ENQ/200001294/ 21-22 vide Rfx 500002065 Additional separate Supply Sources for DC (GF & FF) & PSC for reliability at CENNET, TATA Power- DCL	30.50 Lacs/ Waived off	15.04.2021	06.05.2021-15:00 Hrs 06.05.2021-15:30 Hrs

CORRIGENDUM / TENDER DATE EXTENTION

Tender Enquiry No. / Work Description	Previously Published Date	Revised Due Date & Time of Bid Submission/ Date & time of opening of bids
TPDDL/INS/ENQ/200001286/20-21 RC- Comprehensive AMC & Misc. Work of various type ACs in the Tata Power Delhi Distribution Limited for a period of three year	20.03.2021	22.04.2021,14:00 Hrs 22.04.2021,16:00 Hrs
TPDDL/INS/ENQ/200001285/20-21 AMC for maintenance & repair of future and office furniture items in TPDDL for a period of One year	20.03.2021	22.04.2021,13:00 Hrs 22.04.2021,15:00 Hrs
TPDDL/ENQ/ENQ/200001283/20-21 Rate Contract for Supply of 11kV/33M/66kV CTs, Pfts and NCTs against various schemes in TATA Power DCL	20.03.2021	22.04.2021,13:00 Hrs 22.04.2021,15:00 Hrs

Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-dcl.com → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents
 Website: www.tatapower-dcl.com → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents
 Contracts - 011-66112222

ROSSARI BIOTECH LIMITED
 (AN ISO9001:2005 & 14001:2015 Certified Company)
 [CIN : L24100MH2009PLC194818]
 Regd. Office: 201 A & B, 2nd Floor, Aknurt Corporate Park, L.B.S. Marg, Next to G. E. Gardens, Karjunnagar (W) Mumbai - 400 078
 T: +91-22-6123 3800 F: + 91-22- 25796982
 E: info@rossarimail.com W: www.rossari.com

Addendum to the Notice of Extra Ordinary General Meeting dated 23.03.2021

This is with reference to the notice dated March 23, 2021 ("EGM Notice") for convening an Extraordinary General Meeting ("EGM") of the Members of the Company, scheduled to be held on Saturday, April 17, 2021 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM"), to seek approval of the Members for the matters set out in the EGM Notice. The Notice has already been circulated to the Members of the Company, in compliance with the Companies Act, 2013 & SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 In the explanatory statement relating to the special resolution mentioned in Item No. 1 of the EGM Notice, the following should be added in point no. h) in relation to the disclosure of the 'ultimate beneficial owner' of Malabar Value Fund ("MVFF"):
 "Malabar Investment Trust is established under the provisions of the Indian Trust Act, 1982. The trustee of Malabar Investment Trust is Vistra ITC (India) Limited. There is no natural person, whether acting alone or together, who owns 15% or more of the shares or capital or profits or beneficial interest in Malabar Investment Trust or MVFF. There is no protector for Malabar Investment Trust or MVFF. Malabar Fund Managers LLP ("MFM LLP") is the investment manager of the trust and schemes launched under it. The Senior Managing Officers (designated partners) of MFM LLP are Mr. Akshay Mansukhani and Mr. Sumeet Nagar."
 The Members are requested to consider the resolution vide Item No. 1 of the Notice of EGM dated March 23, 2021 keeping in view the above-mentioned amendments and additional information. Please note that all the other information as stated in the EGM Notice would remain unchanged and this addendum should be read in conjunction with the EGM Notice and other relevant documents or intimation wherever relevant.
 This addendum is available on the website of the Company at www.rossari.com and has been communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Ltd., where the shares of the Company are listed.

For Rossari Biotech Limited
 Sd/-
 Parul Gupta
 Company Secretary
 Membership No. : A38895
 Place : Mumbai
 Date : 13.04.2021

Zydus Wellness ZYDUS WELLNESS LIMITED
 A Subsidiary of Cadila Healthcare Limited
 [CIN:L15301G:11994PLC023490]
 Regd. Office: Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536, Near Vaidhohdi Circle, Khoraj (Gandhinagar), Sakinaka - Gandhinagar Highway, Ahmedabad - 382481.
 Telephone: +91-79-7180000, +91-79-4804000
 Website: www.zyduswellness.com; Email ID: shyma.daga@zyduswellness.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS
 For transfer of shares to the Investor Education and Protection Fund ("IEPF")
 NOTICE is hereby given to the shareholders of Zydus Wellness Limited ("the Company") that pursuant to the provisions of section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), the Company is required to transfer all such shares in respect of which dividend has remained unpaid / unclaimed by the shareholders for seven consecutive years or more to the IEPF.
 The Company has uploaded the details of such shareholders and shares that are due for transfer to IEPF on its website under the Investor Relation section at www.zyduswellness.in. Further, the Company has completed posting notice to all the concerned shareholders pursuant to section 124(6) of the Act and Rules made thereunder, whose dividend has remained unclaimed, at their address registered with the Company, providing complete details of the shares, which if not claimed will be transferred to IEPF.
 For further details and for making a valid claim, for the unclaimed dividend lying with the Company, the shareholders who have not claimed their dividend for a period of seven consecutive years from the financial year 2013-2014 can write to the Company / Registrar and Transfer Agent on or before August 16, 2021 and sign as per the specimen signature registered with the Company at the registered office address mentioned above or to the Registrar and Transfer Agent at the following address:
 Link Intime India Private Limited at 506-508, Amamath Business Centre-1, Beside Gala Business Centre, Near St. Xavier's College Corner, Off C. G. Road, Navrangpura, Ahmedabad-380009.
 Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said section and Rules. Please also be informed that, upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends by making an application to the IEPF authority in Form IEPF-5 online as prescribed under the Rules and the same are available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For ZYDUS WELLNESS LIMITED
 Sd/-
 DHANRAJ P. DAGAR
 Company Secretary
 Date : April 13, 2021

ARCHIDPLY DECOR LIMITED
 [CIN:U20231UR2017PLC006620]
 Regd. Office: Plot No. 7, Sector - 9, Integrated Industrial Estates, Sidcul, Pant Nagar, Udhm Singh Nagar, Rudrapur, Uttarakhand - 263153
 Phone: 09944-250270, Fax: 09944-250269
 Cor. Office: Ground Floor, Elixir, Chancery Pavilion, 133 Residency Road, Bangalore - 560025
 Phone: 080-43714281. Website: www.archidplydecor.com; Email: bangalore@archidply.com

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING
 Shareholders are hereby informed that:-
 The Extra Ordinary General Meeting (EGM) of Company will be held on Saturday, 08th day of May, 2021 at 02.00 pm at Plot No. 7, Sector - 9, Integrated Industrial Estates, Sidcul, Pant Nagar, Udhm Singh Nagar, Rudrapur, Uttarakhand-263153.
 Pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 and the relevant Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 02nd of May, 2021 to 08th of May, 2021 (both days inclusive) for the purpose of EGM.
 Copies of the Notice containing e-voting procedure have been e-mailed / dispatched to all members of the Company whose names appear in the Register of Members / Depositories as on Cut-off date i.e. April 09, 2021. The Company has completed the dispatch/email of Notice of EGM upto April 13, 2021.
 In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the e-voting facility to its members to cast their votes electronically from a place other than venue of the AGM ("remote e-voting") and the businesses as set out in the Notice may be transacted through e-Voting Services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). E-voting is optional and a member may physically vote at the Extra Ordinary General Meeting at their discretion.
 The remote e-voting will start on 05th May 2021 at 9:00 am and ends on 07th May 2021 at 5:00 pm. The e-voting module will be disabled by CDSL thereafter. The detailed procedure for e-voting is given in the said Notice.
 Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date of May 01, 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the EGM.
 A person who became member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding shares as on the Cut off date i.e. May 01, 2021, shall be entitled to exercise his/her vote either electronically i.e. remote e-voting or through the Poll Paper at the EGM. You may send a request at bangalore@archidply.com by mentioning their Folio No. / DP ID and Client ID No to obtain the Log-in ID and Password for e-voting. However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote.
 Members have also an option to cast their vote through ballot paper by attending the EGM. Members can opt for only one mode of voting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
 Notice of EGM is also available on Company website www.archidply.com and CDSL website www.evotingindia.com.
 The Company has appointed Ms. Rajneesh Sharma (FCS-5549 / COP No-24210), Practising Company Secretary, (Prop. of M/s Rajneesh Sharma & Co, Bangalore) to act as Scrutinizer for conducting the remote e-voting and voting through Poll Paper at the EGM, in a fair and transparent manner.
 For any queries or issues relating to e-voting facility, Shareholders are requested to contact Mr. Shyam Daga, Managing Director of the Company at Email: bangalore@archidply.com, Ph.: 080-43714281.

For Archidply Decor Limited
 Sd/-
 Shyam Daga
 Managing Director
 Place: Bangalore
 Date : 13.04.2021

KMML - The Kerala Minerals and Metal Ltd
 (A Govt. of Kerala Undertaking)
 Sankaramangalam-691583, Kollam, Kerala
 Website: www.kmml.com, Ph: 0476-2686722 to 2686733 (12 lines)

E-TENDER NOTICE
 THE KERALA MINERALS AND METALS LIMITED (KMML), Manufacturer of Rutile grade TiO₂ Pigment invites competitive e-tender for the following work

S.No	Name of the Work	E-Tender Id:
1.	Design, Engineering, SITC of Centrifugal Air Compressor of capacity 5000 NM/hr @ 10 Kg/Cm ²	2021_KMML_421156_1
2.	Design, Engineering, SITC of Rotary Screw Air Compressors -2 NosX2000 NM/hr @ 6 Kg/Cm ² & 1 Nos X 2000 NM/hr @ 10 Kg/Cm ²	2021_KMML_421122_1

For more details, you may please visit the e-tendering portal https://etenders.kerala.gov.in. Tender can be submitted latest by 01.00 PM on 19.05.2021 58/ HDU (TP) for The Kerala Minerals and Metals Limited

Network 18
 Network18 Media & Investments Limited
 CIN: L65910MH1996PLC280969
 Registered Office: First Floor, Empire Complex, 414, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013
 Website: www.network18.com • E-mail: investors.n18@nw18.com
 Tel: +91 22 4001 9000 / 6666 7777

NOTICE

In terms of Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Tuesday, April 20, 2021, inter alia**, to consider and approve the standalone and consolidated Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2021.
 The said notice may be accessed at the Company's website at www.nw18.com and Stock Exchanges' website at www.bseindia.com and www.nseindia.com.
 For Network18 Media & Investments Limited
 Sd/-
 Ratnesh Rukhariyar
 Group Company Secretary
 Date : April 13, 2021

PGIM India Asset Management Private Limited
 (Erstwhile DHFL Pramerica Asset Managers Private Limited)
 4 - C Laxmi Towers, Bandra Kuria Complex, Bandra East, Mumbai - 400 051.
 Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100
 CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446
 Website: www.pgimindia.com

NOTICE (No. 03 of 2021-22)

Notice is hereby given that PGIM India Trustees Private Limited (erstwhile DHFL Pramerica Trustees Private Limited), Trustee to PGIM India Mutual Fund, has approved declaration of dividend under the following schemes of PGIM India Mutual Fund with **April 19, 2021** as the record date: -

Scheme Names	Plans / Options	Quantum of dividend per Unit (Gross of Statutory Levy, if any)* (₹)	Face Value (₹ Per Unit)	NAV of Dividend Option as on April 12, 2021 (₹ per unit) [#]
PGIM India Arbitrage Fund	Direct Plan - Monthly Income Distribution cum Capital Withdrawal option	0.0420	10	10.5492
	Regular Plan - Monthly Income Distribution cum Capital Withdrawal option	0.1260	10	21.51
PGIM India Hybrid Equity Fund	Direct Plan - Monthly Income Distribution cum Capital Withdrawal option	0.1470	10	22.58

*Pursuant to payment of dividend, the NAV of the above-mentioned options of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy, if any.
 Dividend will be paid to those unit holders whose names appear in the records of the Registrar as at the close of business on the record date. For units in dematerialized form, all unit holders whose names appear in the beneficiary position file downloaded from the depositories as on the record date will be entitled to receive the dividend.
 *The dividend will be subject to the availability of distributable surplus under the schemes and may be lower to the extent of distributable surplus available on the Record Date.

For PGIM India Asset Management Private Limited
 (Investment Manager for PGIM India Mutual Fund)
 Sd/-
 Authorized Signatory
 Place : Mumbai
 Date : April 13, 2021

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Nippon India Mutual Fund
 Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited
 (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
 (CIN - L65910MH1995PLC220793)
 Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE NO. 05

Record Date April 19, 2021

DIVIDEND DECLARATION

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of undernoted schemes of NIMF, with April 19, 2021 as the record date:

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on April 12, 2021 (₹ per unit)
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund XI - Plan C - IDCW Option	Entire distributable	12.3122
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund XI - Plan C - Direct Plan - IDCW Option	surplus available in the schemes as	12.7334
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund XI - Plan E - IDCW Option	on the maturity date (Record date) shall be	12.3152
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund XI - Plan E - Direct Plan - IDCW Option	distributed	12.6322

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Schemes will fall to the extent of payout, and statutory levy, if any.

For units in demat form : Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Schemes as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned schemes, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For Nippon Life India Asset Management Limited
 (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
 (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)
 Sd/-
 Authorised Signatory
 Mumbai
 April 13, 2021

Make even idle money work! Invest in Mutual Funds
 Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

SALE NOTICE
EMSONS ORGANICS LIMITED (In Liquidation)
 Regd Office: Village Faridpur, Jhansla Road, Post Office: Urdan, Tehsil Rajpura, Patiala, Punjab 140602

E-AUCTION
 Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016
 Date and Time of E-Auction: Monday, 03.05.2021
 11.00 a.m. to 01:00 p.m. (With unlimited extension of 5 minutes each)
 Sale of Assets owned by Emsons Organics Limited (in Liquid

